

**User Manual for
Pre-Matric
MahaDBT Portal**

- ❖ To access the Pre-Matric Scholarship, School users are required to visit the MahaDBT portal at <https://mahadbt.maharashtra.gov.in/> and click on the Pre-Matric Scholarship link on the left-hand side. Please see Figure 1.0

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती संबंधी कृती करण्यासाठी शालेय वापरकर्त्यांनी <https://mahadbt.maharashtra.gov.in/> येथे महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी आणि डावीकडील प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती लिंकवर क्लिक करावे. प्रतिमा क्रमांक 1.0 पहा.




Figure No. 1.0

Upon clicking on the link, the user will be redirected to <https://prematric.mahait.org/> where he can view the scheme-related details and the Applicant login menu on the left side of the page as shown in Figure 1.1.

लिंकवर क्लिक केल्यावर वापरकर्त्याला <https://prematric.mahait.org/> या पृष्ठावर री-डायरेक्ट केले जाईल. या पृष्ठावर सदर योजनेचा तपशील दिसेल आणि पृष्ठाच्या डाव्या बाजूला अर्जदार लॉग इन मेनू दिसेल. प्रतिमा क्रमांक 1.1 पहा.




Figure 1.1

Upon clicking on the Applicant login menu on the left side of the page, the system will prompt the user to enter their login details, including their Username, Password, and Captcha. Once entered, the user should click on the login button to proceed. If the user is logging in for the first time, the system will ask user to change the password by entering their Aadhaar number, contact number, and new password. The Aadhaar number will be validated via OTP. Once the password is changed, the user will require to enter login credentials again using new password, and the system will take user to a landing page as shown in Figure 1.2, 1.3, 1.4 & 1.5.

पृष्ठाच्या डाव्या बाजूला असलेल्या अर्जदार लॉग इन मेनूवर क्लिक केल्यानंतर यंत्रणा वापरकर्त्याला वापरकर्ता नाव, पासवर्ड आणि कॅप्चा या तपशीलाची नोंद करण्यास सूचित करेल. आवश्यक तपशीलांची नोंद केल्यानंतर पुढे जाण्यासाठी वापरकर्त्याने लॉग इन बटणावर क्लिक करावे. वापरकर्त्याने प्रथमच लॉग इन केले असेल तर यंत्रणा वापरकर्त्याला आधार क्रमांक, संपर्क क्रमांक आणि नवीन पासवर्ड या बाबींची नोंद करून पासवर्ड बदलण्यास सांगेल. OTP मार्फत आधार क्रमांकाची पडताळणी केली जाईल. पासवर्ड बदलल्यानंतर, वापरकर्त्याला नवीन पासवर्डचा वापर करून पुन्हा एकदा लॉगिन करावे लागेल. त्यानंतर शिष्यवृत्तीचे मुख्य पृष्ठ (Landing Page) दिसू लागेल. प्रतिमा क्रमांक 1.2,1.3,1.4 आणि 1.5 पहा.




Figure 1.2




Figure 1.3

- ❖ Landing Page: When the user visits the link, he will see the option to view the complete information about the scheme and the login option.

मुख्य पृष्ठ (Landing Page): मुख्य पृष्ठावर (Landing Page) वापरकर्त्याला योजनेची संपूर्ण माहिती आणि लॉग इन पर्याय अशा चौकटी दिसतील.




Figure 1.4

- ❖ Login: Upon logging in, each school user can view their school and student pre-fill data from SARAL portal. The menu options, displayed on the left as shown in the screenshot below, will be available for the user to access as shown in Figure 1.5.

लॉग इन - लॉग इन केल्यानंतर प्रत्येक शालेय वापरकर्त्याला SARAL पोर्टलवरून आपली शाळा आणि विद्यार्थी यांचे तपशील पाहता येतील. खालील प्रतिमेमध्ये दर्शविल्याप्रमाणे डावीकडे प्रदर्शित केलेले मेनू पर्याय, वापरकर्त्यासाठी उपलब्ध आहेत. प्रतिमा क्रमांक 1.5 पहा.



Figure 1.5

- ❖ **Dashboard:** The dashboard is where the user can view different headers as shown in Figure 1.6. By clicking on a particular tab, the user can view a list of students for that specific tab. The detail screen of the each section of the dashboard will be as follows. upon clicking "view details" of sections of the dashboard user will be able to see the details as shown in Figure 1.6 & Figure 1.7.

डॅशबोर्ड: डॅशबोर्ड वर क्लिक केले असता वापरकर्त्याला प्रतिमा क्रमांक 1.6 मध्ये दर्शविल्याप्रमाणे भिन्न शीर्षलेख पाहता येतील. कोणत्याही टॅबवर क्लिक करून वापरकर्त्याला त्या विशिष्ट टॅबअंतर्गत उपलब्ध विद्यार्थ्यांची यादी पाहता येईल. डॅशबोर्डवरील प्रत्येक चौकटीअंतर्गत तपशील खालीलप्रमाणे दिसतील. "तपशील पहा" वर क्लिक केल्यावर वापरकर्त्याला हवे ते तपशील पाहता येतील. प्रतिमा क्रमांक 1.6 आणि 1.7 पहा.




Figure 1.6



- Dashboard
- School Profile
- Student Profile
- Apply Scheme
- ReApply Applications

Total Received Applications

[Back To Dashboard](#)

Saral ID	Student Name	Standard	Caste	Address	Action	Update Aadhaar
		9th Standard			NA	Update Aadhaar
		7th Standard			NA	Update Aadhaar
		9th Standard			NA	Update Aadhaar
		10th Standard (SSC)			NA	Update Aadhaar
		10th Standard (SSC)			NA	Update Aadhaar
		10th Standard (SSC)			NA	Update Aadhaar
		10th Standard (SSC)			NA	Update Aadhaar
		10th Standard (SSC)			NA	Update Aadhaar
		10th Standard (SSC)			NA	Update Aadhaar
		10th Standard (SSC)			NA	Update Aadhaar
		10th Standard (SSC)			NA	Update Aadhaar

Figure 1.7

Home Welcome ,Principal मराठी

आपले सरकार महाDBT

Welcome to Aaple Sar

- Dashboard
- School Profile
- Student Profile
- Apply Scheme
- ReApply Applications

Total Applied Applications [Back To Dashboard](#)

Saral ID	Student Name	Standard	Caste	Address	Action	Update Aadhaar
		6th Standard			Show Profile	NA

Figure 1.8

If user wishes to redirect from one section to another i.e. from Total Students to Total schemes applied, user can click on "Back to dashboard" button as shown in Figure 1.7 & 1.8.

जर वापरकर्त्याला एका विभागाचे तपशील पाहिल्यानंतर दुसऱ्या किंवा इतर विभागाचे तपशील (उदा. 'एकूण विद्यार्थी' हा विभाग पाहिल्यानंतर 'एकूण लागू योजना' या विभागांतर्गत तपशील) पाहायचे असतील तर "बॅक टू डॅशबोर्ड" या बटणावर क्लिक करावे. प्रतिमा क्रमांक 1.7 आणि 1.8 पहा.




Figure 1.9

- ❖ **School Profile:** The School Profile section displays prefilled data from the SARAL portal, which is non-editable. However, users need to fill in a few fields that are not available on SARAL to complete their profile. Saving the profile will allow users to view the student list on the student profile page as shown in Figure 2.0.

शाळा प्रोफाइल: शाळा प्रोफाइल विभागात SARAL पोर्टलवरून प्राप्त माहिती प्रदर्शित होते, जी संपादित करता येत नाही. मात्र वापरकर्त्यांना आपले प्रोफाइल पूर्ण करण्यासाठी SARAL वर उपलब्ध नसणाऱ्या काही तपशीलांची नोंद करावी लागेल. प्रोफाइल सेव्ह केल्यानंतर वापरकर्त्यांना विद्यार्थी प्रोफाइल पृष्ठावर विद्यार्थी सूची पाहता येईल. प्रतिमा क्रमांक 2.0 पहा.

The screenshot shows the 'School Profile' form in the 'Aaple Sarkar Direct Benefit Transfer Portal'. The form is organized into three main sections:

- School Information:** This section contains various fields for school details, including UDISE Code, School Name, School Management (Private (Education Dept.)), School SubManagement (Private Aided), State (MAHARASHTRA), District, Taluka, Village, School Address, Pincode (423232), School Email Id, School Contact No., School Website, School Registration No., Establishment Year, School Board (State Board), Is School Under (MIRDA), School Category, Is Military (Yes/No), and Is ITI (Yes/No).
- School Principal Information:** This section includes fields for Full Name (abc), Mobile Number, and Email ID. Green verification messages indicate 'MOBILE NUMBER VERIFIED' and 'EMAIL ID VERIFIED'.
- School Clerk Information:** This section includes fields for Name (xyz), Mobile Number, and Email ID. Green verification messages indicate 'MOBILE NUMBER VERIFIED' and 'EMAIL ID VERIFIED'.

At the bottom left of the form, there are 'Save' and 'Reset' buttons.

Figure 2.0

- ❖ **Student Profile:** In the Student Profile section, user can search for students using various filters such as standard, caste, gender and SARAL ID, and then click on "show" button. Once the student is located, user need to first verify the student and parents' Aadhaar under the Update Aadhaar column. For parents, the preference is given to the mother, followed by the father, and then the guardian, if neither are available. Users can verify the Aadhaar using either OTP or Demography as shown in Figure 2.1, 2.2 & 2.3.

विद्यार्थी प्रोफाइल: विद्यार्थी प्रोफाइल विभागात वापरकर्त्याला इयत्ता, जात, लिंग आणि SARAL आयडी अशा विविध मानकांच्या आधारे विद्यार्थ्यांचा शोध घेता येईल, त्यासाठी मानकांची निवड करून "शो" बटणावर क्लिक करावे. विद्यार्थी सापडल्यानंतर, वापरकर्त्याने सर्वप्रथम अपडेट आधार रकान्यांतर्गत विद्यार्थी आणि पालकांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करावी. पालकांच्या बाबतीत प्राधान्यक्रमाने आई किंवा त्याखालोखाल वडील, आणि आई, वडील यापैकी कोणी उपलब्ध नसल्यास पालकाच्या (guardian) आधार क्रमांकाची पडताळणी करावी. प्रतिमा क्रमांक 2.1, 2.2 आणि 2.3 मध्ये दर्शविल्याप्रमाणे OTP किंवा डेमोग्राफी वापरून आधार क्रमांकाची पडताळणी करता येईल.




Figure 2.1




Figure 2.2




Figure 2.3

Once the Aadhaar is verified, the user can click on "Show Profile" under the Action column to open the particular student profile as shown in Figure 2.2.

Here, the user will find four tabs as given below to fill in the profile

- Personal Profile tab: where users can view pre-filled data and enter any additional required fields, then save the page as shown in Figure 2.4.

आधार क्रमांकाची पडताळणी झाल्यानंतर, क्लिक रकान्याखाली "प्रोफाइल दर्शवा" या टॅबवर क्लिक करून वापरकर्त्याला विशिष्ट विद्यार्थ्यांचे प्रोफाइल उघडता येईल. प्रतिमा क्रमांक 2.2 पहा.

या पृष्ठावर वापरकर्त्याला प्रोफाइलमध्ये नोंद करण्यासाठी खालीलप्रमाणे चार टॅब दिसतील.

- वैयक्तिक प्रोफाइल टॅब: येथे वापरकर्त्याला आधीपासून उपलब्ध माहिती पाहता येईल आणि कोणत्याही अतिरिक्त आवश्यक रकान्यात तपशिलाची नोंद करता येईल. त्यानंतर प्रतिमा क्रमांक 2.4 मध्ये दर्शविल्याप्रमाणे नोंदवलेले तपशील जतन करावेत.

Welcome to Aaple Sarkar Direct Benefit Transfer Portal

Profile Completeness: 100%

Personal Details | Address Details | Other Information | Education Details | Hostel Details

Profile Update

All * marks fields are mandatory

Student Aadhaar Information (Academic Year 2023-2024)

Student Aadhaar information

Applicant Name (as per Aadhaar)	Aadhaar Number *	Date of Birth	Age
			23
Address	State	Taluka	Village
	Maharashtra	Mumbai	
	Pincode	Authentication Type	
	400068	OTP Based	

As Per Saral Data

Student Name	Saral_ID	Date of Birth	Age
		2008-09-29	0
Gender	Religion *	Caste *	
Male			

Domicile Details

Are you resident of Maharashtra? *

Yes No

Income Details

Family Annual Income *

1000.00

Personal Eligibility Details

Disability of any Type? *

Yes No

Are you BPL? *

Yes No

Is Mentally Retarded / Mentally ill? *

Yes No

Do you have Hearing Impairment? *

Yes No

Child Number in Family *

1

Mobile Number *

9096039050

Figure 2.4

- Address: The address will be fetched from the SARAL portal, but an edit option will be provided in case the address needs to be changed. After updating all required details, user have to save the page as shown in Figure 2.5.

पत्ता: SARAL पोर्टलमार्फत प्राप्त माहितीनुसार पत्ता दिसेल, मात्र या पत्त्यामध्ये बदल करायची आवश्यकता असल्यास संपादन हा पर्याय वापरून आवश्यक बदल करता येतील. पत्त्यामध्ये बदल केल्यास प्रतिमा क्रमांक 2.5 मध्ये दर्शविल्याप्रमाणे, वापरकर्त्याने ते जतन करावेत.

The screenshot displays the 'Aaple Sarkar Direct Benefit Transfer Portal' interface. The header includes the Maharashtra Government logo and the text 'आपले सरकार महाDBT'. Below the header, a navigation menu on the left lists 'Dashboard', 'School Profile', 'Student Profile', 'Apply Scheme', and 'ReApply Applications'. The main content area shows a progress bar for 'Profile Completeness' at 100%. A horizontal navigation bar contains icons for 'Personal Details', 'Address Details' (highlighted), 'Other Information', 'Education Details', and 'Hostel Details'. The 'Address Details' section is titled 'As Per Saral Data (Academic Year 2023-2024)' and contains the following form fields:

- Address ***: A text input field containing 'test'.
- State ***: A dropdown menu with 'MAHARASHTRA' selected.
- District ***: A dropdown menu with 'BEED' selected.
- Taluka ***: A dropdown menu with 'GEORAI' selected.
- Village ***: A dropdown menu with 'AURANGPUR KUKDA' selected.
- Pincode ***: A text input field containing '415032'.

At the bottom of the form, there are 'Save' and 'Reset' buttons. A 'Go Back' link is visible in the top right corner of the form area. The footer of the page contains the copyright notice '© 2023 MahaIT All Rights Reserved.' and the MahaIT logo.

Figure 2.5

- Other Information: Parent details of the student must be filled in by the user. After entering all details, user should save the page as shown in Figure 2.6.

इतर माहिती: वापरकर्त्याने विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तपशिलाची नोंद केली पाहिजे. या तपशिलाची नोंद करून झाल्यानंतर वापरकर्त्याने ते जतन करावेत. प्रतिमा क्रमांक 2.6 पहा.

The screenshot displays the 'Other Information' section of the Mahat portal. The page header includes 'SARASWATI KANYA VIDYALAYA NERI', 'Home', 'Welcome, Pre_SE27131227003_Principal', and 'मराठी'. The main navigation bar features 'आपले सरकार' and 'महाOBT' logos, with a 'Welcome to Aaple Sarkar Direct Benefit Transfer Portal' message. A left sidebar contains menu items: Dashboard, School Profile, Student Profile, Apply Scheme, and ReApply Applications. The main content area shows a progress bar for 'Profile Completeness' at 100%. Below this, a navigation bar highlights 'Other Information' among other tabs: Personal Details, Address Details, Education Details, and Hostel Details. The 'Other Information' form is titled 'Other Information (Academic Year 2023-2024)' and contains two sections. The first section, 'Is Father Alive?', has a 'Yes' radio button selected, a 'Father Name' field with 'ABC', and an 'Occupation' dropdown menu with 'Unclean' selected. The second section, 'Is Mother Alive?', has a 'Yes' radio button selected, a 'Mother Name' field with 'ZXC', and an 'Occupation' dropdown menu with 'Housewife' selected. At the bottom of the form are 'Save' and 'Reset' buttons. A 'Go Back' link is visible in the top right corner of the form area. The footer contains '© 2023 Mahat All Rights Reserved.' and the Mahat logo.

Figure 2.6

- Education Details: Academic details of the student must be filled in by the user. After entering all details, user should save the page as shown in Figure 2.7.

शैक्षणिक तपशील: वापरकर्त्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तपशिलाची नोंद केली पाहिजे. या तपशिलाची नोंद करून झाल्यानंतर वापरकर्त्याने ते जतन करावेत. प्रतिमा क्रमांक 2.7 पहा.

The screenshot displays the 'Education Details' form on the MahatIT portal. The form is titled 'Education Details (Academic Year 2023-2024)'. It features a progress bar at the top indicating 'Profile Completeness: 100%'. The form is divided into several sections:

- Personal Details:** School UDISE Code (text input).
- Address Details:** State (dropdown menu: MAHARASHTRA), District (dropdown menu: CHANDRAPUR).
- Other Information:** Standard (text input), Taluka (dropdown menu: CHANDUR), School Name (text input).
- Academic Performance:** Previous Year Attendance(%) (text input: 90), Previous Year Rank in Class Room (text input: 1), Previous Year Percentage(%) (text input: 90).
- Admission:** Admission Date (text input: 01/09/2023).
- Qualification:** Was any Gap in this Qualification / Course? (radio buttons: Yes, No. The 'No' option is selected).

At the bottom of the form, there are 'Save' and 'Reset' buttons. A 'Go Back' button is also visible in the top right corner of the form area. The footer of the page contains the copyright notice: '© 2023 MahatIT All Rights Reserved.'

Figure 2.7

- Hostel: The user must enter the student's hostel details. After entering all details, user should save the page as shown in Figure 2.8.

वसतिगृह - वापरकर्त्याने विद्यार्थ्यांच्या वसतिगृह तपशिलाची नोंद केली पाहिजे. या तपशिलाची नोंद करून झाल्यानंतर वापरकर्त्याने ते जतन करावेत. प्रतिमा क्रमांक 2.8 पहा.

The screenshot displays the MahaBT portal interface. At the top, there is a navigation bar with the logo of the Government of Maharashtra and the text 'आपले सरकार महाBT'. Below this, a blue banner reads 'Welcome to Aaple Sarkar Direct Benefit Transfer Portal'. The main content area features a sidebar on the left with menu items: Dashboard, School Profile, Student Profile, Apply Scheme, and ReApply Applications. The central part of the page shows a progress bar for 'Profile Completeness' at 100%. Below the progress bar, there are five tabs: Personal Details, Address Details, Other Information, Education Details, and Hostel Details. The 'Hostel Details' tab is active, showing a form for 'Hostel Details (Academic Year 2023-2024)'. The form includes a radio button for 'Is Hosteller?' (Yes/No), dropdown menus for 'Hostel Type', 'State' (MAHARASHTRA), 'District', and 'Taluka'. At the bottom of the form, there are 'Save' and 'Reset' buttons. A footer bar at the bottom contains the copyright notice '© 2023 MahaIT All Rights Reserved.' and the MahaIT logo.

Figure 2.8

- ❖ Apply Scheme: Once the profile is filled and saved, the student profile will be available for the 'Apply scheme'. The user can search for the student with the given filters, as shown in the screenshot Figure 2.9

योजना लागू करा: प्रोफाइलमध्ये आवश्यक नोंदी केल्यानंतर आणि त्या जतन केल्यानंतर, विद्यार्थ्यांचे प्रोफाइल, योजना लागू करण्यासाठी उपलब्ध होईल. प्रतिमा क्रमांक 2.9 मध्ये दर्शविल्याप्रमाणे विशिष्ट मानकांच्या आधारे वापरकर्त्याला इच्छित विद्यार्थ्यांचा शोध घेता येईल.




Figure 2.9

Users can click the Apply link under the Action column to apply for the scheme. The list of schemes for which the student is eligible will be shown in descending order of amounts. The user will select the scheme and the system will ask for the scheme-specific documents required for the scheme. The user will upload the document and click preview as shown in Figure 3.0 & 3.1.

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वापरकर्त्याने ॲक्शन रकान्यामध्ये 'लागू करा' या लिंकवर क्लिक करावे. विद्यार्थी ज्या योजनांसाठी पात्र आहेत त्यांची यादी, शिष्यवृत्ती रकमेच्या उतरत्या क्रमाने दर्शविली जाईल. वापरकर्त्याने योजना निवडली की यंत्रणा सदर योजनेसाठी आवश्यक असलेल्या योजना-विशिष्ट दस्तावेजांची मागणी करेल. त्यानुसार वापरकर्त्याने दस्तावेज अपलोड करावेत आणि प्रतिमा क्रमांक 3.0 आणि 3.1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे दस्तावेजांची पडताळणी करण्यासाठी Preview बटनावर क्लिक करावे.




Figure 3.0




Figure 3.1

The student profile will then be displayed for the user to verify all the details filled in. The user will verify the details by clicking the disclaimer at the bottom of the page and clicking submit button to submit the profile. Then the application will be available for scrutiny at the scrutiny user as shown in Figure 3.2.

त्यानंतर, नोंद केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करण्यासाठी वापरकर्त्याला विद्यार्थी प्रोफाइल दिसू लागेल. पृष्ठाच्या तळाशी असलेल्या 'अस्वीकरण' टॅबवर क्लिक करून आणि प्रोफाइल सादर करण्यासाठी 'सबमिट' टॅबवर क्लिक करून वापरकर्ता सदर तपशीलाची पडताळणी पूर्ण करेल. आता, प्रतिमा क्रमांक 3.2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे छाननी वापरकर्त्याकडे छाननीसाठी सदर अर्ज उपलब्ध होईल.

The image displays two screenshots of a web application interface for applying to a scheme. The top screenshot shows the 'Applicant Photo' section with a photo upload area and a 'Click here to Submit' button. Below it is the 'Student Aadhaar Information' section with fields for Applicant Name, Aadhaar Number, Date of Birth, Age, Address, State (Maharashtra), Taluka (Mumbai), and Pincode. The bottom screenshot shows the 'As Per Saral' section with fields for Student Name, Saral ID, DOB, Age, Gender (Male), Religion, and Caste (.C). Below this are sections for 'Domicile Details' (Do you have Domicile? YES) and 'Income Details' (Family Annual Income 1000.00).

ReApply Applications

Apply Sci

Note : You can re-apply after 30 days of the previous application.

Maharashtra

Upload Documents

Domicile Cert (Only .jpeg, .jpg)

BPL Card (Only .jpeg, .jpg)

Personal Eligibility Details

Disability of any Type? NO	Are you BPL? YES	Is Mentally Retarded / Mentally ill? NO	Do you have Hearing Impairment? NO
Child Number in Family 1	Mobile No.		

Address Details As Per Saral

Address test	State MAHARASHTRA	District BEED	Taluka GEORAI
Village AURANGPUR KUKDA	Pincode 415032		

Other Information

Is Father Alive? YES	Father Name ABC	Father Occupation Unclean	Is Mother Alive? YES
Mother Name ZXC	Mother Occupation Housewife		

ReApply Applications

Apply Sci

Note : You can re-apply after 30 days of the previous application.

Maharashtra

Upload Documents

Domicile Cert (Only .jpeg, .jpg)

BPL Card (Only .jpeg, .jpg)

Education Details

School UDISE Code	State Maharashtra	District CHANDRAPUR	Standard 10
Taluka CHIMUR	School Name S S	Previous Year Attendance(%) 90	Previous Year Rank In Class Room 1
Previous Year Percentage(%) 90	Is Gap? NO	Admission Date 01/08/2023	

Hostel Details

Domicile Certificate	Letter Maharashtra Sharing data.pdf
BPL Card	Letter Maharashtra Sharing data.pdf

I / We agree to the terms and conditions of this scholarship. All information given in this application is valid to best of my knowledge. I / We am / are punishable with penalties / punishments if any of the above mentioned details is false as per the Indian Penal Code, 199 and 200. The decision given by the competent authority will be final and will be accepted by me. If any surplus amount is received from the scholarship due to any reasons, then I / We will return the amount at the earliest. I / We will be responsible for taking action against me / my child against falsehood. I / We promise that we will take the scholarship / education fees as per the terms and conditions of the concerned scheme. All the documents that I have linked to the application have been received from the competent authority / authorities and the documents are valid and have been received by following the required legal procedures. There is no modification / correction / alteration performed on them. I hereby certify that the information provided is true and they are not false or fake. I am fully responsible for the false or fake surveillance of the attached documents, and I am fully aware that I will be arrested in the penalty imposed by the Indian Penal Code, 199 and 200.

Figure 3.2

- ❖ Application Status: The user can check the application status by clicking the Application status link given under the Application Status Column on Apply Scheme menu as shown in Figure 3.3 & 3.4.

अर्जाची सद्यस्थिती: प्रतिमा क्रमांक 3.3 आणि 3.4 मध्ये दर्शविल्याप्रमाणे वापरकर्त्याला 'अप्लाय स्कीम' मेनू मध्ये ॲप्लिकेशन स्टेटस रकान्यावर क्लिक करून अर्जाची सद्यस्थिती तपासता येईल.




Figure 3.3




Figure 3.4

- ❖ Re-apply: If the application is sent back by the Scrutiny officers, the user can make the required changes and re-apply for the scheme again, as shown in Figure 3.5 & 3.6.

फेरअर्ज: छाननी अधिकाऱ्यांनी अर्ज परत पाठवल्यास, वापरकर्त्याला अर्जात आवश्यक बदल करता येतील आणि प्रतिमा क्रमांक 3.5 आणि 3.6 मध्ये दर्शविल्याप्रमाणे योजनेसाठी फेरअर्ज करता येईल.

The screenshot shows the 'Reapply Student Details' form. On the left is a navigation menu with options: Dashboard, School Profile, Student Profile, Apply Scheme, and ReApply Applications. The form fields are: Standard (dropdown with '10th Standard (SSC)' selected), Caste (dropdown with '--Select--'), Gender (dropdown with '--Select--'), Saral_ID (text input), and Academic Year (dropdown with '2023-2024' selected). A green 'Show' button is to the right of the Academic Year dropdown. Below the form, a box displays 'No Data Found'.

Figure 3.5

This screenshot is similar to Figure 3.5 but shows the 'Standard' dropdown menu open. The menu lists the following options: --Select--, 5th Standard, 6th Standard, 7th Standard, 8th Standard, 9th Standard, and 10th Standard (SSC). The '10th Standard (SSC)' option is highlighted in blue.

Figure 3.6